

December 19, 2025

To,
Dept. of Corporate Services (CRD)

BSE Limited

Phiroze Jeejeebhoy Towers,
Dalal Street,
Mumbai - 400 001

**Scrip Code: 540192** 

Dear Sir / Madam,

Sub: Newspaper Advertisement.

Pursuant to Regulation 30 read with 47 of the Securities and Exchange Board of India (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, enclosed is the newspaper advertisement which was published in Financial Express (English Newspaper) and in Mumbai Lakshadweep (Marathi Newspaper) on December 19, 2025 containing, inter alia, details of notice of Postal Ballot dated December 18, 2025, its dispatch and related matter.

Kindly take the same in your records.

Thanking you,

Yours faithfully, For LKP Securities Limited

Sahil Gurav Company Secretary Membership No.: ACS 65385

Encl: a/a

# **UPDATE (WR)**

# **WR Organised Capacity Building Workshop On Anti Human Trafficking**



Western Railway organized a Capacity Building Workshop on Anti Human Trafficking on 15th December, 2025. The workshop focused on the safety, rescue, rehabilitation and reuniting of women and children with their families. It marked an important step towards making railway premises safer, more sensitive and humane. According to a press release issued by Chief Public Relations Officer, Western Railway, Shri Vineet Abhishek, the Capacity Building Workshop was jointly organized by the Railway Protection Force (RPF), Western Railway in collaboration with National Commission for Women (NCW). The objective of the workshop

was to enhance awareness on human trafficking prevention at sensitive locations such as railway stations and trains, strengthen inter-agency coordination, and develop a prompt and sensitive response mechanism.

# **UPDATE (WR)**

Additional Stoppage Provided To Bandra Terminus – Delhi Sarai Rohilla Superfast Express At Kalol Station According to a press release issued by Chief Public Relations Officer of Western Railway, Shri Vineet Abhishek, the details are as under: Train No. 12216 Bandra Terminus – Delhi Sarai Rohilla Superfast Express will halt at Kalol station for journey commencing from Bandra Terminus on 16th December, 2025. For detailed information regarding the timings, halts & composition of the above train, passengers may please visit www.enquiry.indianrail.gov.in.

# **UPDATE (CR)**

# **Central Railway organises Matheran Station Mahotsay**

Central Railway organised the Matheran Station Mahotsav on Saturday, 13.12.2025. This was part of the Station Mahotsav Celebrations as advised by Railway Board. The Mahotsav showcased the glorious heritage of



Matheran Light Railway which has completed 118 years. The exhibition featured: Display of Original Heritage and Existing rolling stock items including Steam Loco 794B, 4 Wheeler Bogie Flat Rail(BFR) wagon, DHR bogie (special used for Narrow Guage Railways) & Matheran Light Railway(MLR) bogie. Working Model of Barsi light engine. The other displays included heritage items like: Station Staff badges of olden times, Belts worn by Pointsmen, Station Hand bell, Wooden Cash box, Measuring scales & weights, Signalling lamp, Oil cans, Water serving tumblers, Glass negatives etc. Visitors to

the exhibition were also taken on a virtual tour of Neral-Matheran with VR Occulus glasses offering a 360 degree visual. Memorablia including Diaries, Coffee Mugs, T-Shirts and Key Chains of Neral-Matheran were also on display for sale as a souvenir.

# **UPDATE (CR)**

# **Central Railway's Mumbai Division enhances passenger amenities at stations**


Central Railway continues its commitment to provide better passenger convenience and safety by enhancing station amenities across its network. Significant upgrades and installations have been carried out to ensure a comfortable, accessible, and seamless travel experience for all commuters. 6 new escalators have been provided, 148 new Brushless Direct Current(BLDC) fans have been provided at various stations, 2 new High Volume Low Speed(HVLS) fans have been provided at Dadar station, 391 new LED lights have been provided at various stations, A total of 14 new suburban indicators have replaced the old ones at Ambarnath station, A new water cooler has been provided at Lonavala station These initiatives are aligned with the vision of a passenger-friendly railway network, emphasizing accessibility, convenience, and safety,

# **UPDATE (ESIC)**

# **ESIC Launched SPREE 2025 to end soon**

The Employees' State Insurance Corporation (ESIC) has approved SPREE 2025 (Scheme for Promotion of Registration of Employers and Employees)—during its 196th ESI Corporation Meeting held in Shimla, Himachal Pradesh. The Scheme for Promotion of Registration of Employers and Employees (SPREE) 2025, approved by the Employees' State Insurance Corporation (ESIC), is a special initiative aimed at expanding social security coverage under the ESI Act. The scheme will be active from 1st July to 31st December 2025 and provides a one-time opportunity for unregistered employers and employees—including contractual and temporary workers—to enrol without facing inspections or demands for past dues.

# **CORPORATE BRIEFS**



# **UPDATE MASTERCLASS BY RAM CHARAN & RAVI KANT**

Ram Charan (Global CEO advisor) said leadership behaviour—not technology alone—will determine organisational success in the artificial intelligence (AI) era, urging boards to prioritise "Leading from the Back" (LfB) as a critical governance shift. While addressing a Bombay Stock Exchange boardroom audience alongside industry veteran Ravi Kant, Charan said trust, empowerment, and execution discipline are essential to realising Al's value, "Leading from the Back may be the most practical leadership shift boards must prioritise in the Al age.". Kant, introducing Charan as a global advisor to CEO's said applying LfB principles helped deliver over 50 per cent growth, adding that AI maturity is ultimately a behavioural journey. Research presented at the session showed a strong correlation between LfB maturity and Al maturity, highlighting the importance of leadership in digital transformation. Kant while concluding the event said "AI will transform industries but readership behaviour will determine India's future.



# **UPDATE** (DOP)

**DOP** commemorated the 150th **Anniversary of Bombay Gymkhana** with the release of commemorative postage stamp

The Department of Posts today commemorated the 150th Anniversary of Bombay Gymkhana with the release

of a special commemorative postage stamp, honouring one of India's oldest and most distinguished multi-sport institutions. The stamp was released by Shri Jyotiraditya M. Scindia, Hon'ble Minister of Communications and Minister of Development of North Eastern Region, Government of India, in the presence of Shri Milind Deora, Hon'ble Member of Parliament, Rajya Sabha, Shrimati Suchita Joshi, Postmaster General, Navi Mumbai Region, and Shri Sanjiv Saran Mehra, President, Bombay Gymkhana. Established in 1875. Bombay Gymkhana has played a pioneering role in shaping India's sporting culture and has been a centre of excellence for multiple sports for over a century and a half.

# **UPDATE (ADANI ELECTRICITY)**

**National Energy Conservation Day observed by Adami Electricity and Adami Foundation in BMC Schools** 

Adani Electricity and Adani Foundation's CSR project, 'Utthan' (aimed at enhancing learning outcomes in BMC schools across Mumbai), in collaboration with BMC and the dedication of BMC



Thousand Only)

school teachers and Utthan Sahayaks, engaged students in vital energy awareness. From the fun 'Switch Off Game' and innovative science models to the Energy Pledge, this partnership is actively fostering a culture of energy efficiency among the younger generation." Project Utthan is the flagship CSR initiative of the Adani Foundation, implemented in partnership with Adani Electricity and the BMC, focused on fundamentally enhancing the quality and learning outcomes in BMC schools across Mumbai. Aligned with the NIPUN Bharat Mission, the project

prioritizes strengthening Foundational Literacy and Numeracy (FLN) for primary students.

# **UPDATE (MSETCL)**

**MSETCL** and ISRO-NRSC Sign MoU for Phase-2 Development of Web-Based Decision Support System

Maharashtra State Electricity Transmission Company Limited (MSETCL), Ministry of Energy, Government of Maharashtra, and the National Remote Sensing Centre (NRSC), ISRO, signed a



Memorandum of Understanding (MoU) for Phase-2 development of a Web-Based Decision Support System (DSS) to support planning and monitoring of the state's Extra High Voltage (EHV) transmission network. The initiative is being undertaken under the leadership of Dr. Sanjeev Kumar, Chairman & Managing Director (CMD), MSETCL, as part of the company's commitment to

strengthening its digital and geospatial capabilities. The MoU was signed on behalf of MSETCL by Shri Satish Chavan, Director (Operations), who has been closely associated with steering the digital transformation initiatives. The ceremony was conducted in a hybrid mode, with part of the event held at the Regional Remote Sensing Centre-Central (RRSC-C), Nagpur campus and part through virtual conferencing. The long-standing partnership between MSETCL and NRSC-ISRO continues to demonstrate how advanced geospatial technologies can support state-level infrastructure development. The signing of this MoU marks yet another milestone in enhancing Maharashtra's grid planning and monitoring capabilities.

# **UPDATE (GSL)**

# **Goa Shipyard Limited Hands Over ICGS AMULYA (YARD** 1272) To The Indian Coast Guard

Goa Shipyard Limited (GSL), a premier Defence Public Sector Undertakings, today achieved yet another significant milestone with the First Reading Ceremony and formal Handing Over of ICGS AMULYA (YARD 1272) — the third vessel in the prestigious series



of eight state-of-the-art Fast Patrol Vessels (FPVs) being built for the Indian Coast Guard under the Government's Atmanirbhar Bharat Abhiyan. The ceremony was graced by Shri Brajesh Kumar Upadhyay, Chairman & Managing Director, RAdm Nelson D'Souza, NM, IN (Retd), Director (Operations), Shri Jahangeer Alam Ansari, Director (Finance), DIG V.K. Parmar, PD (MAT), and Comdt (JG) Anupam Singh, Commanding Officer, ICGS Amulya and other senior officials of Indian Coast Guard. The vessel will be operated by a complement of 6 Officers and 35 Sailors. Purpose-built for fisheries protection, Exclusive Economic Zone (EEZ) surveillance, coastal patrol, anti-smuggling, anti-piracy, and search & rescue missions, ICGS Amulya is a force multiplier that will significantly strengthen India's coastal and offshore security architecture.

# GNFC

**Gujarat Narmada Valley Fertilizers and Chemicals Limited** (An ISO 9001, ISO 14001, ISO 45001 & ISO 50001 Certified Company) Regd. Office: P.O.Narmadanagar - 392015, Dist.: Bharuch (Gujarat), India CIN: L24110GJ1976PLC002903, Website: www.gnfc.in

OPEN TENDER NOTICE FOR PROCUREMENT OF SPECIAL DENATURED SPIRIT (SDS)/ DENATURED ETHYL ALCOHOL (DEA) AND PALLADIUM **CHLORIDE & PLATINUM CHLORIDE** 

GNFC intend to procure 10,000 KL (±5%) Special Denatured Spirit (SDS) 10,500 KL (+0%/-5%) Denatured Ethyl Alcohol (DEA) on FOR GNFC site basis/ CFR Pipavav/ Mundra/ Hazira port basis and approx. 36 BT Platinum Chloride & 36,517 Gram Palladium Chloride for its plant located at Bharuch, Dist. Bharuch Gujarat. For detailed specification and other details, please visit web notice placed on our Web

Site www.gnfc.in (in Tenders ---> Tender Notice ---> Materials Management Department) Last date and time for response: 23.12.2025 @ 12:00 hrs IST.

### PUBLIC NOTICE Notice is hereby given that the following Share Certificates for 12000 Equity Shares of Re

1/- (Rupee one only) each with Folio No. Z0032 of RHI MAGNESITA INDIA LIMITED having its registered office at Unit No.705, 7th floor, Lodha Supremus, Kanjurmarg Village Road, Kanjurmarg (East), Mumbai, Maharashtra, 400042 registered in the name of Zarir Homi Baria have been lost, Hanoz Homi Baria has applied to the company for issue duplicate certificate. Any person who has any claim in respect of the said shares certificate should lodge such claim with the company within 15 days of the publication of this notice. Folio No. Certificate No. Dist. (From) Dist. (To) No. of Shares Face Value

1647 7261417 7273416 Date: 19-12-2025 Place: Mumbai HANOZ HOMI BARIA

# SPECIFIC ALLOYS PRIVATE LIMITED - IN LIQUIDATION CIN: U27203PN2000PTC014912 Regd. Add: Shop No 24 & 25 Jedhe Mansion 78, Guruwar Peth,

Sale of Assets of Corporate Debtor on Standalone Basis under the Insolvency and Bankruptcy Code, 2016 r/w IBBI (Liquidation Process) Regulations, 2016. Date and Time of E-Auction: 31st December, 2025 from 11:00 AM to 02:00 PM (With the unlimited extension of 10 minutes each)

E-auction platform https://baanknet.com/ (Bank Asset Auction Network)

Reserve Earnest Money Incrementa

200000	-		Price	Deposit	Value
Survey No. 128 Hissa 1 and 2, Village - Pirangut, Taluka - Mulshi, District – Pune along with the Plant & Machinery. Area: 8,835 Sq. Mtr.(Approx.)			₹ 8,89,57,661/-	₹ 88,95,000/-	₹ 5,00,000/-
Survey No. 137 Hissa 1, Village Mulshi, District – Pune. Area: 1,32				₹ 13,30,000/-	₹ 2,00,000/-
Last date of submission of Eligibility Documents	29th December, 2025 in the manner mentioned in detail E-auction Process Document			letail	
Inspection of Assets of Corporate Debtor	From 19th December 2025 to 29th December 2025.				
Last Date for submission of Earnest Money Deposit	29th December	, 2025.			
Date and time of E-Auction	31st December, 2025 from 11:00 AM to 02:00 PM				

for qualified bidders Terms & Conditions of the sale is as under E-Auction will be conducted on "AS IS WHERE IS", "AS IS WHAT IS", "WHATEVER THERE

**Details of Assets** 

IS BASIS" AND "NO RECOURSE BASIS" as such sale is without any kind of warranties and indemnities through approved service provider Bank Asset Auction Network 2. Documents shall be submitted on the website - https://baanknet.com/ on or before 29th Decem ber, 2025. The bid form along with detailed terms & conditions of the complete E-auction process can be downloaded from the website https://baanknet.com/

3. The prospective bidders shall during the submission of EOI submit an undertaking that they do not suffer from any ineligibility under Section 29A of the code to the extent applicable. Further, i found ineligible after submission of EOI, the Earnest Money Deposited shall be forfeited. 4. The Liquidator shall, within three days of declaring the highest bidder, conduct due diligence and verify the eligibility of the highest bidder and present the same before the Stakeholders Con-

sultation Committee. The Liquidator shall declare the highest bidder as the successful bidder or reject such bid after consultation with the Stakeholder Consultation Committee. 5. In case the highest bidder is found to be ineligible, the Liquidator may in consultation with consultation committee declare the next highest bidder as the successful bidder after due diligence and verification.

6. It is clarified that this invitation purports to invite prospective bidders and does not create any kind of binding obligation on the part of the Liquidator or the Company to effectuate the sale. The Liquidator reserves the right to cancel or modify the process and/or not to accept and/or disqualify any interested party / potential investor/bidder without assigning any reason and without any liability 7. All the terms and conditions are to be mandatorily referred from the detailed E-Auction Process Document, prior to submission of EMD and participation in the process. 8. In case the bidder has any gueries regarding the auction process, they may refer to the Auction

Guide for Buyers available on the website https://baanknet.com/. For further assistance, bidders may contact the helpline at +91 82912 20220 or write to support.baanknet@psballiance.com SOLVENZA ADVISORY LLP

Date: 19.12.2025 Place: Navi Mumbai

(Formerly known as SSARVI RESOLUTION SERVICES LLP) Liquidator - Specific Alloys Private Limited IBBI Reg. No: IBBI/IPE-0144/IPA-1/2022-23/50008 Email ID: ipprashantjain@gmail.com; cirp.specificalloys@gmail.com ssarviresolution@gmail.com IARC

International Asset Reconstruction Company Private Limited Corporate Office: A-601, 6th Floor, 215 Atrium Andheri Kurla Road, Andheri (East) Mumbal 400 083; Registered Office: 406, DLF South Court, Saket, New Delhi - 110017 CIN No.: U74999012002PIC117525

E: iaro@iarc.co.in; Website : www.iarc.co.in Public Notice For E-Auction Cum Sale (Appendix - IV A) (Rule 8(6))

Sale Notice for Sale of Immovable Asset under Securitisation and Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interest Act, 2002 read with proviso to Rule 8(6) of the Security Interest (Enforcement) Rules, 2002

Notice is hereby given to the public in general and, in particular, to the Borrower(s), Guarantor(s) and Mortgagor(s) mentioned hereinbelow that the undermentioned Secured Asset, mortgaged to nternational Asset Reconstruction Company Private Limited, acting in its capacity as Trustee of RetCo-5 (hereinafter referred to as "IARC"), having its Corporate Office at A-601/602/605, 6th Floor, 215 Atrium, Kanakia Spaces, Andheri-Kurla Road, Andheri (East), Mumbai - 400093, and the possession of which has been taken by the Authorised Officer (AO) of IARC, shall be sold or "AS IS WHERE IS", "AS IS WHAT IS", and "WITHOUT RECOURSE" basis for the realization of IARC's dues. The sale will be conducted by the undersigned through the e-auction platform available at the website www.iarc.co.in

### Borrower(s): Borrower Mr.KUNAL SHAHAJI PRATAP Co-Borrower Mr. Shahji Dagadu Pratap and Shree Medical and General Stores DEMAND NOTICE Date and Amount : Date: 23.11.2023

Amount: Rs 10,52,124/- (Rs Ten Lakh Fifty Two Thousand one hundred & Twenty Four Only) BID INCREASE AMOUNT: Rs.10,000/- (Rupees Ten Thousand Only)

Description of the Immovable property/ Secured Asset: Flat No 1, Ground Floor Shree Heights, Sr.no 302, Hissa No 4/3, Plot No 8 & 9. Mouje Lohogaon, Haveli, Pune Tal: 411047

Area Admeasuring: Property Area: Carpet\_area 230SQ. FT.; Built up area 310 **Total Outstanding** Reserve Price As on 01.12.2025 Money Deposit: Rs. 1319345.82 Rupees. Rs. 1,32,000/-(Rupees Rs. 13,20,000/-13.02.2024 One Lakh Thirty Two Thirteen Lakh Nineteen Rupees Thirteen

Thousand Three Hundred

Forty-Five Paise Eighty-

Two Only Date of Inspection of property: 09.01.2026 (11:00 AM to 4:00 PM) EMD Last Date: 19.01.2026 Date/ Time of E-Auction: 20.01.2026 (11:00AM to 2:00 PM)

> Borrower(s): Mr. Swapnil Shankar More S/O Mr. Shankar Co-Borrower Mrs. Dipali Kailas Sonawane W/O Mr. Swapnil Shankar More

Lakh Twenty

Thousand Only)

DEMAND NOTICE Date and Amount: Date: 01.08.2022 Amount: Rs.12,60,323/- (Rs Twelve Lakh Sixty Thousand Three Hundred Twenty Three Only)

BID INCREASE AMOUNT: Rs.10,000/- (Rupees Ten Thousand Only) Description of the Immovable property/ Secured Asset: Flat No 303, carpet area 28.61 sq. t. and balcony area 2.88 sq. mt., situated at village Perane, Tal Haveli, Dist. Pune situate within the Registration District Pune, Registration Sub District Tal, Haveli, within the limits of Zila Parishad, Pune and Panchayat Samiti Haveli, Floor No. 3, Building A1, Unicon Akshar, Gat

No 749 Part at Haveli, Pune, 412216 **Total Outstanding** Date of Symbolic Reserve Price As on 01.12.2025 Possession: Money Deposit: Rs. 1.66.090.40 /-Rs.15,43,997.79 Rs. 16,60,904 /-15.11.2022 (Fifteen Lakh Fourty Rupees One Lakh Sixty (Rupees Sixteen Six Thousand Ninety Three Thousand Nine Lakh Sixty Thousand Paise Fourty Hundred Ninety Seven Nine Hundred Four Paise Seventy) Only)

Date of Inspection of property: 09.01.2026 (11:00 AM to 4:00 PM) EMD Last Date: 19.01.2026 Date/ Time of E-Auction: 20.01.2026 (11:00AM to 2:00 PM) Borrower(s):Borrower MR, REHMAN ISSAKSAGARI

> Co-Borrower Mrs.Ruksana Rehman Sagari and Rehman Issak Sagari DEMAND NOTICE Date and Amount : Date: 20/06/2024

Village Fursungi, Tal. Haveli, Dist. Pune, Maharashtra, India, 412308

Amount: Rs.11,81,599/- (Rs Eleven Lakh Eighty One Thousand Five Hundred Ninety Nine Only) BID INCREASE AMOUNT: Rs.10,000/- (Rupees Ten Thousand Only) Description of the Immovable property/ Secured Asset: Flat No. 44, 4th Floor, Scheme Known As Laxmi Kamal Park, Out Of Part Of S. No. 180 (old 152), H. No. 16a, & 18. Situated At

Area Admeasurin	g: Builtuparea: 462 Sq. Ft,	Carpetarea 355 sq. Ft	
Date of Symbolic Possession :	Total Outstanding As on 01.12.2025	Reserve Price	(EMD) Earnest Money Deposit:
08.11.2024	Rs.13,96,502.39 Amount: Rupees Thirteen Lakh Ninety-six Thousand Five Hundred Two Palse Thirty- Nine Only	Rs. 16,17,000 /- ( Rupees Sixteen Lakh Seventeen Thousand Only )	Rs. 1,61,700 /- ( Rupees One Lakh SixtyOne Thousand Seven Hundred Only )

Date of Inspection of property: 09.01,2026 (11:00 AM to 4:00 PM) EMD Last Date: 19.01,2026 Date/ Time of E-Auction: 20.01.2026 (11:00AM to 2:00 PM)

nterested parties may contact the Authorised Officer for further details; clarifications, or for submission of their application. For the detailed terms and conditions of the sale, please refer to the link available on IARC's website at www.iarc.co.in Interested Parties may also contact Mr. Gulshan at +91-9211309232 or Mr. Kaushal at +91-9211309957 for any assistance. Place: Mumbai ;Date: 17.12.2025 AUTHORISED OFFICER

### LKP LKP SECURITIES LIMITED

CIN: L67120MH1994PLC080039 Regd. Off.: 203, Embassy Centre, Nariman Point, Mumbai - 400021 **Tel. No.:** +91 22 40024785 / 86; **Fax No.:** +91 22 22874787; Website: www.lkpsec.com; E-mail: ho\_compliance@lkpsec.com

**NOTICE OF POSTAL BALLOT** 

Notice is hereby given that pursuant to provisions of Section 108 read with 110 of the Companies Act, 2013 read with Rule 20, 22 of the Companies (Management and Administration) Rules, 2014 (including any statutory modification or re-enactment thereof, for the time being in force), Secretarial Standard on General Meetings issued by The Institute of Company Secretaries of India, Securities and Exchange Board of India (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 and other applicable laws and regulations each as amended and in accordance with the guidelines prescribed by the Ministry of Corporate Affairs vide General Circular Nos. Nos. 14/2020 dated 08th April 2020, 17/2020 dated 13th April 2020 and 20/2020 dated 5th May, 2020 along with subsequent circulars issued in this regard and the latest Circular No. 03/2025 dated September 22, 2025 and other applicable circulars issued by the Ministry of Corporate Affairs, Government of India (MCA Circulars), it is proposed to seek approval by the members of LKP Securities Limited ("Company") by Postal Ballot through only remote voting by electronic means ("remote e-voting") for following

Appointment of Mr. Dara J. Kalyaniwala (DIN No. 03311200) as an Independent Director of the Company

Appointment of Mr. Vineet Suchanti (DIN No. 00004031) as an Independent Director of the Company

The Company has completed dispatch of the Postal Ballot Notice dated December 18, 2025 on Friday, December 18, 2025 by email only to the members whose names appear on the Register of Members / List of Beneficial owners as on Friday, December 12, 2025 (cut-off date) and whose e-mail addresses are registered with the Depository Participants/ Company/ Registrar and Share Transfer Agent. In terms of the requirements specified in the MCA Circulars, the Company

is sending the Postal Ballot Notice in electronic form only via email Accordingly, physical copy of the Notice along with Postal Ballot Form and pre-paid business reply envelope will not be sent to the Members for this Postal Ballot. The Notice is available on the website of the Company at <u>www.lkpsec.com</u>, website of BSE Limited at www.bseindia.com and the website of CDSL i.e. www.evotingindia.com. In compliance with Regulation 44 of the Securities and Exchange Board of India (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 and pursuant to the provisions of Section 110 and Section 108 of the Companies Act, 2013 and Rules made thereunder and the MCA Circulars, the Company is providing only remote e-voting facility to its Members, to enable them to cast their votes electronically instead of submitting the Postal Ballot Form physically. The Company has engaged the services of Central Depository Services (India) Limited (CDSL) for the purpose of providing remote e-voting facility to its Members. The remote e-voting period commences from Friday, December 19, 2025, 9.00 a.m. (IST) and will end on Saturday, January 17, 2026, 5.00 p.m. (IST). Members desiring to exercise their vote through the remote e-voting process are requested to record their assent (FOR) or dissent (AGAINST) not later than 5.00 p.m. (IST) on Saturday, January 17, 2026 through e-voting platform of CDSL at www.evotingindia.com. The detailed procedure/instructions for e-voting are contained in the Notice. Remote e-Voting will be blocked immediately thereafter and no e-voting will be allowed beyond the said date and time. The cut-off date for members of the Company to be eligible to cast their vote electronically is Friday, December 12, 2025. A person who is not a member as on cut-off date should treat this notice for information

In case of any gueries/grievances, related to e-voting, the shareholder may contact Mr. Rakesh Dalvi, Manager CDSL or may refer the Frequently Asked Questions (FAQs) for members and e-voting manual available at www.evotingindia.com or call on 022-23058542/43. M/s V. R. Associates, Company Secretaries is appointed as the Scrutinizer to conduct the Postal Ballot and scrutinize the remote e-voting process in a fair and transparent manner. The proposed resolution, if passed by requisite majority, will be deemed to have been passed on the last date of remote e-voting on Saturday, January 17,

2026. The results of the voting conducted by Postal Ballot along with the Scrutinizer's Report will be made available on the website of the Company at www.lkpsec.com and intimated to the BSE Limited and will be available at www.bseindia.com not later than 48 hours of conclusion Members who have not registered their email addresses and mobile numbers, are requested to get themselves registered with their respective

Depository Participant(s) in case the shares are held in electronic form and to the Company's R&T Agents in case the shares are held in physical form to receive copies of the Annual Report along with the Notice in electronic form. Please keep your most updated email id registered with the Company/DPs/RTA to receive timely communications. For LKP Securities Limited Sd/-

Place: Mumbai Date: December 18, 2025

Chairman and Managing Director DIN: 00131122

Pratik Doshi

Date: 27/11/2025

Place : VIKHROLI

# **SPECIAL RECOVERY OFFICER** Authorised U/Section 156(1) of M.C.S.Act 1960 and there under Rule 107 of M.C.S.Rule 1961

Attached To The Shivkrupa Sahakari Patpedhi Ltd., Mumbai, Office No. 2, 1 St Floor, Building No. 10, Tagore Nagar, Kavilyadham Co.Op. Hsg. Society, Vikhroli, East. Mumbai. 83. Email - vikhroli@shivkrupa.in

FORM "Z"

[See Sub-Rule [11(D-1)] of Rule 107] POSSESSION NOTICE FOR IMMOVABLE PROPERTY

Whereas the undersigned being the Special Recovery Officer attached to Shivkrupa Sahakari Patpedhi Limited, Mumbai, under the Maharashtra Co-operative Societies Rules, 1961, issued a demand notice dated 17/12/2019 calling upon the judgment debtors MR. ANSARI SHAKEEL RAFIQ to repay an amount mentioned in the notice being Rs. 3,71,101/-(Rupees Three Lakh Seventy One Thousand One Hundred One Only) within a period of 15 (fifteen) days from the date of receipt of the said notice and the judgment debtor having failed to repay amount, the undersigned has issued a notice before attachment dated 06/01/2020 and attached the property described herein below.

The judgment debtors having failed to repay the amount, notice is hereby given to the judgment debtors and the public in general that the undersigned has taken symbolic possession of the property described herein below in exercise of powers conferred on him under Rule 107 [11(d-1)] of the Maharashtra Co-operative Societies Rules, 1961, on this 12/12/2025.

The judgment debtors MR. ANSARI SHAKEEL RAFIQ in particular and the public in general is hereby cautioned not to deal with the property and any dealings with the property will be subject to the charge of Shivkrupa Sahakari Patpedhi Limited, Mumbai, for an amount Rs 8,09,106/- (Rupees Eight Lakh Nine Thousand One Hundred Six Only) and

**DESCRIPATION OF THE IMMOVEABLE PROPERTY** Room No. 425, Road No. 1, Galli No. 1, Near Himalaya Bekary, Lower Depo Pada, Park

Site, Vikhroli, West. Mumbai. 400 083.

Date: 12/12/2025

Place: VIKHROLI

MR. CHANGDEV BABAN ANBHULE **SPECIAL REOVERY OFFICER** Authorised U/s 156(1) of M.C.S.Act 1960 And there under Rule 107 of M.C.S.Rule 1961

**SPECIAL RECOVERY OFFICER** Authorised U/Section 156(1) of M.C.S.Act 1960 and there under Rule 107 of M.C.S.Rule 1961 Attached To The Shivkrupa Sahakari Patpedhi Ltd., Mumbai, Office No. 2, 1 St Floor,

> Mumbai. 83. Email - vikhroli@shivkrupa.in FORM "Z"

Building No. 10, Tagore Nagar, Kavilyadham Co.Op. Hsg. Society, Vikhroli, East.

[See Sub-Rule [11(D-1)] of Rule 107] POSSESSION NOTICE FOR IMMOVABLE PROPERTY

Whereas the undersigned being the Special Recovery Officer attached to Shivkrupa

Sahakari Patpedhi Limited, Mumbai, under the Maharashtra Co-operative Societies Rules, 1961, issued a demand notice dated 09/08/2021 calling upon the judgment debtors MR. ANUJ ASHRFILAL VAISHYA to repay an amount mentioned in the notice being Rs. 2,91,580/- (Rupees Two Lakh Ninty One Thousand Five Hundred Eighty Only) within a period of 15 (fifteen) days from the date of receipt of the said notice and the judgment debtor having failed to repay amount, the undersigned has issued a notice before attachment dated 25/08/2021 and attached the property described herein below. The judgment debtors having failed to repay the amount, notice is hereby given to the judgment debtors and the public in general that the undersigned has taken symbolic possession of the property described herein below in exercise of powers conferred on him under Rule 107 [11(d-1)] of the Maharashtra Co-operative Societies Rules, 1961, on this 27/11/2025.

The judgment debtors MR. ANUJ ASHRFILAL VAISHYA in particular and the public in general is hereby cautioned not to deal with the property and any dealings with the property will be subject to the charge of Shivkrupa Sahakari Patpedhi Limited, Mumbai, for an amount Rs 5,24,590/- (Rupees Five Lakh Twenty Four Thousand Five Hundred Ninty Only) and interest thereon.

**DESCRIPATION OF THE IMMOVEABLE PROPERTY** 

G-89, Aminabai Chawl No.2, Near Palika Vidayalay, Sakshi Enterprises, Tagore Nagar, Vikhroli East, Mumbai. - 400083.

> MR. CHANGDEV BABAN ANBHULE **SPECIAL REOVERY OFFICER** Authorised U/s 156(1) of M.C.S.Act 1960 And there under Rule 107 of M.C.S.Rule 1961

epaper.financialexpress.com

### जाहीर सूचना

**उमेश सक्<b>पाल** या **फ्लॅट क्र.सी-२११**, क्षेत्रफव् २४.९० चौ.मी., **२रा मजला, मार्को टॉवर र्स** कोहौसोलि., बंदरवाडी रोड, भाईंदर रेल्वे स्टेशनसमोर, भाईंदर (पूर्व), ठाणे-४०११०५ या फ्लॅट जागेच्या मूळ लॉटरी आहेत आणि बिल्डर मे. मार्को प्रीमिसेस यांनी सन १९८७ मध्ये श्री सकरम तंजू लखमजे यांना विक्री केलेला फ्लॅट माझे अशील **श्रीमती कांचन उमेश सकपाल** यांच्याकडून हरवले/गहाळ झाले आहे आणि त

सर्व व्यक्तींना याद्वारे कळविण्यात येते की त्यांनी सदर हरवलेल्या दस्तावेजांच्या आधारे कोणाशीही व्यवहार करू नये किंवा त्यांच्यार्श कोणताही व्यवहार करू नये. सदर फ्लॅटच्या संदर्भात कोणत्याही स्वरूपाचा कोणताही हक्क, मालकी हक्क हितसंबंध, दावा, मागणी किंवा आक्षेप असलेल्य कोणत्याही व्यक्तीला आणि/किंवा वारसा, वाटा विक्री, खरेदी, गहाणखत, भाडेपट्टा, धारणाधिकार परवाना, बक्षीस, जोडणी किंवा भार या स्वरूपा किंवा अन्यथा त्याचा काही भाग असेल, तर त्यांर्न हे प्रकाशन झाल्यापासून १० दिवसांच्या आत युनिट क्र.३०, आरे मिल्क कॉलनी, गोरेगाव (पूर्व) येथील स्वाक्षरीकाराला दस्तावेजी पुराव्यासह लेख स्वरूपात कळवणे आवश्यक आहे, अन्यथा तद्नंतर कोणतेही दावे केले असल्यास, ते सोडून दिले गेले आहेत किंवा माफ केले गेले आहेत असे मानले जाईल

### वर संदर्भीत मालमत्तेची अनुसुची प्तोसायटीचे रजि. टीएनए/(टीएनए)/एचएसजी (टीसी)/१७७२/१९८६-८७, फ्लॅट क्र.२११ क्षेत्रफळ २४.९० चौ.मी., मार्को टॉवर सी बिल्डिंग कोहौसोलि., बंदरवाडी रोड, भाईंदर स्टेशन समोर

भाईंदर (पुर्व), ठाणे-४०११०५. ॲड. जयप्रकाश यादव (वकील उच्च न्यायालय) ठिकाण: मुंबई दिनांकः १९.१२.२०२।

FINSERV

Jethanand Bani alias Kishan J. Bani who was a member of the Manish Lotus जाहीर नोटीस Co-Operative Housing Society Ltd having its address at Building No. 30, Plot No. 30, Manish Nagar, J.P.Road, या जाहीर नोटीसीव्हारे सर्व लोकांस कलविण्य येते की, आमचे अशिल **श्री. रमेश एस. सिंधूरकर** Andheri (West), Mumbai- 400 053 passed उर्फ श्री. रमेश सरनबसप्पा दंडोटी, हे रूम क्र. away in Mumbai on 15.02.2021 without १३अ, मालमत्ता क्र. बीडी१३/३०९४/१५, ग्राहक making any nomination क्र. ००१८९०३६६४०२, श्री सद्गुरु सोसायटी, सर्व्हें नं. १६७, हिस्सा नं. अ, गांव गोखीवरे, ता. **वसई, जि. पालघर,** चे मालक असुन सदर रुमच

श्री. हरी राम लोडी यादव आणि श्री. रमेश शिव

**शरण सिंधूरकर,** यांच्यामध्ये **दिनांक ०९/०९**.

२००६, रोजीचा मुळ नोटरी करारनामा आमच्य

अशिलांकडुन कुठेतरी गहाळ झालेला/हरवलेला आहे.

ज्याची तक्रार तुळींज पोलीस स्टेशन येथे दिनांक १५/

१२/२०२५ रोजी दाखल करण्यात आली आहे, जिच

तरी सदर मुळ करारनामा कोणाला सापडल्यास किंव

सदर रुम संबधी कोणाचाही कोणताही

विक्री,कुळरग,कब्जा,गहाण,दान,बक्षीस,करार

मृत्युपत्र,कोर्ट दरबार वा अन्य कोणत्याही प्रकारच

हक्क, हितसंबंध, हिस्सा,अधिकार असल्यास त्यांनी

त्याबाबत मला लेखी पुराव्यासह ही नोटीस प्रसिद्ध

कळवावे अन्यथा तसा कोणाचाही कोणत्याही प्रकारच

हक्क,हितसंबंध, हिस्सा,अधिकार नाही व असल्या

तो सोडन दिला आहे असे समजण्यात येऊन आमचे

पत्ता : शॉप नं. १५, साई बाजार , तुळींज पोलिस स्टेशन

मागे, नालासोपारा (पु), ता. वसई, जि. पालघर, पिन

**गहाळ रजि. क्र. २३३८६/२०२५** असा आहे

Mr. Kishin Jethanand Bani held share nos. 0286 to 0290 and Flat No. 410 in the C Wing of the society jointly with his wife Mrs. Champa K. Bani,

**PUBLIC NOTICE** 

Notice is hereby given that Mr. Kishin

Mr. Bharat Kishin Bani, being the legal heir of Late Mr. Kishin Jethanand Bani, is making an application to the Manish Lotus Co-Operative Housing Society Ltd for transfer of shares held by the deceased member to his name.

I hereby invite claims or objections from the heir/s or other claimant/s to the transfer of shares and interest held by the deceased member in the aforesaid society within a period of 14 days from the publication of this notice to be registered with the undersigned at 2B, D-Wing, Ground Floor, Crystal Plaza, New Link Road, Andheri (W), Mumbai- 400 053 with documentary evidence in support of said claims. If no claims are received within the stipulated period, the society shall be free to transmit the share and interest held by the deceased member to the name of the aforesaid heir by following the procedure laid down under the bye law no 35 of the bye laws adopted by the society.

**BHAVYA JAIN** Place: Mumbai (ADVOCATE) Date: 19.12.2025

# बजाज हौसिंग फायनान्स लिमिटेड

ॲड. अवनिश मिश्रा

कॉर्पोरेट ऑफिस: सेरेब्रम आयटी पार्क बी२ बिल्डिंग ५वा मजला, कल्याणी नगर, पुणे, महाराष्ट्र-४११०१४. शाखा कार्यालय: ७वा मजला, सुमेर प्लाझा, युनिट क्र.७०२, संकष्ट पाडा वेल्केअर सोसायटी, मरोळ, अंथेरी पुर्व, मुंबई, महाराष्ट्र ४०००५९ प्राधिकृत अधिकान्याचे तपशील: नाव: नीरज शर्मा / ईमेल: neeraj.sharma1@bajajfinserv.in मोबा.क्र.:९८१९१४१२०२ व ८६६९१८९०४८

### परिशिष्ट ४-ए (नियम ८(६) पहा) स्थावर मालमत्तेच्या विक्रीकरिता जाहिर सूचना सिक्युरिटायझेशन अँड रिकन्स्टुक्शन ऑफ फायनान्शियल ॲसेट्स अँड एन्फोर्समेंट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट २००२ अंतर्गत स्थावन मालमत्तेच्या विक्रीसाठी ई-लिला

विक्री सूचना, सिक्युरिटी इंटरेस्ट (एन्फोर्समेंट) रूल्स, २००२ च्या नियम ८(६) च्या तरतुदीसह वाचली जाते. सर्वसाधारणपणे जनतेला आणि विशेषतः कर्जदारांना आणि जामीनदारांना सूचना देण्यात येत आहे की खाली वर्णन केलेली स्थावर मालमत्ता, जी सुरक्षित कर्जदाराकडे गहाण

विली आहे/चार्ज केली आहे, ज्याचा **वास्तविक ताबा बजाज हौसिंग फायनान्स लिमिटेड**च्या प्राधिकृत अधिकाऱ्याने (प्रतिभुती धनको) घेतला आहे, ती **जसे आहे** तिथे आहे, जसे आहे जे आहे, जे काही आहे आणि विना आश्रय आधारावर विकली जाईल, जेणेकरून बजाज हौिसंग फोयनान्स <mark>लिमिटे</mark>डला देय असलेले कर्ज, लागू व्याज, शुल्क आणि खर्च इत्यादींची वसुली खाली तपशीलवार केली जाईल

कर्ज खाते तपशील/कर्जदार व	स्थावर मालमत्तेचे	ई-लिलावाचे तपशील
सह-कर्जदारांचे नाव व पत्ता	तपशील	
कर्जः एच४०५एचएचएल०३२४७८१ व	मालमत्तेचे तपशील	<b>ई-लिलाव दिनांकः २१.०१.२०२६</b> रोजी स.११.००वा ते दु.१२.००वा
एच४०५एचएलटी०४४४९२९	फ्लॅट क्र.सी/१०३, १ला मजला,	दरम्यान ५ मिनिटांच्या अमर्याद विस्तारासह
१. प्रसाद मेघराज भंडारे (कर्जदार)	गोकुल एन्क्लेव्ह (अगरवाल गार्डन्स)	इरठे जमा करण्याची अंतिम तारीख केवायीसीसह: दिनांक २०.०१.२०२६
२. चंद्रावती प्रसाद भंडारे (सह-कर्जदार)	कोहौसोलि., गोकुल टाऊनशिप, न्यु	रोजी सायं.५.००वा. पर्यंत (भाप्रवे)
दोघांचा र/ठि.: ११/५५, जुहू लेन, वायरलेस रोड,	सर्व्हे क्र.१६४ (जुना सर्व्हे क्र.१६१,	निरीक्षणाची तारीख व वेळ: दिनांक २२.१२.२०२५ ते १८.०१.२०२६ रोजी
हिरा सिंग चाळ, नवभारत कोहौसो., अझिझ रेशन	हिस्सा क्र.१, २, सर्व्हे क्र.१६२, हिस्सा	स.११.००वा ते दु.४.००वा.(भाप्रवे) दरम्यान.
दुकानाजवळ, अंधेरी रेल्वे स्टेशन, अंधेरी पश्चिम,	क्र.२, ३, सर्व्हे क्र.१६३, हिस्सा	राखीव किंमतः स्थावर मालमत्तेकरिता रू.३१,४६,०००/- (रूपये एकतीस
मुंबई, महाराष्ट्र-४०००५८.	क्र.१६४, सर्व्हे क्र.१७३, हिस्सा क्र.	लाख सेहेचाळीस हजार फक्त)
एकूण थकबाकी: दिनांक ११.१२.२०२५ रोजी देय	३/२, सर्व्हे क्र.१७५, सर्व्हे क्र.१७६,	रक्कम जमा: रू.३,१४,६००/ – (रूपये तीन लाख चौदा हजार सहाशे फक्त)
रू. ३२,७०,२४३/ – (रूपये बत्तीस लाख सत्तर हजार	हिस्सा क्र.१, २/१, २/२, ४, ५, ६/	राखीव किंमतीच्या १०%.
दोनशे त्रेचाळीस फक्त) पुढील व्याज आणि दिनांक	१, ६/३, ७, ९, १०, ११, १२, सर्व्हे	बोली वाढविणे: रू. २५,०००/ - (रूपये पंचवीस हजार फक्त) व त्यापटीने.
११.१२.२०२५ रोजी पासून जमा झालेल्या शुल्कांसह.	क्र.१८९, हिस्सा क्र.१, २ आणि ४)	
	मुलजीभाई मेहता शाळे समोर, बोळींज	त, विरार पश्चिम, पालघर, महाराष्ट्र-४०१३०३ येथील स्थावर मालमत्तेच्या
	जागेचे सर्व भाग व खंड.	

सार्वजनिक लिलावाच्या अटी आणि नियम खालीलप्रमाणे आहेत: • जंगम मालमत्ता राखीव किमतीपेक्षा कमी किमतीत विकल्या जाणार नाहीत. • लिलाव विक्री ई लिलाव पोर्टलद्वारे ऑनलाइन असेल. ● ई-लिलाव २१.०१.२०२६ रोजी स.११.०० ते दु.१२.००वा. पर्यंत https://bankauctions.in पोर्टलद्वारे होईल आणि प्रत्येकी ५ मिनिटांच्या मर्यादित कालावधीसह असेल. • तपशीलवार अटी आणि शर्तीसाठी कृपया कंपनीची वेबसाइट युआरएल https:/ ingfinance.in/auction-notices पहा किंवा कोणत्याही स्पष्टीकरणासाठी कृपया अधिकृत अधिकाऱ्याशी संपर्क साधा.

देनांक २६.०९.२०२५ रोजी पासून जमा झालेल्या बिंड.

### बजाज हौसिंग फायनान्स लिमिटेड

**कॉर्पोरेट ऑफिस: सेरेब्रम** आयटी पार्क बी२ बिल्डिंग ५वा मजला, कल्याणी नगर, पुणे, महाराष्ट्र-४११०१४. **शाखा कार्यालय:** १ला मजला, आशर , रोड क्र.१६, बागले इंडस्ट्रीयल इस्टेट, ठाणे, महाराष्ट्र–४००६०४. <mark>प्राधिकृत अधिकाऱ्याचे तपशील: नाव: नीरज शर्मा/ईमेल:</mark> neeraj.Sharma1@baiaifinServ.i मोबा.क्र.:९८१९१४१२०२ व ८६६९१८९०४८

### परिशिष्ट ४-ए (नियम ८(६) पहा) स्थावर मालमत्तेच्या विक्रीकरिता जाहिर सूचना

सिक्युरिटायझेशन अँड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फायनान्शियल ॲसेट्स अँड एन्फोर्समेंट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट २००२ अंतर्गत स्थावर मालमेत्तेच्या विक्रीसाठी ई–लिलाव विर्क्र सूचना, सिक्युरिटी इंटरेस्ट (एन्फोर्समेंट) रूल्स, २००२ च्या नियम ८(६) च्या तरतुदीसह वाचली जाते.

सर्वसाधारणपणे जनतेला आणि विशेषतः कर्जदारांना आणि जामीनदारांना सुचना देण्यात येत आहे की खाली वर्णन केलेली स्थावर मालमत्ता, जी सुरक्षित कर्जदाराकडे गहाण ठेवलं आहे/चार्ज केली आहे, ज्याचा **वास्तविक ताबा बजाज हौसिंग फायनान्स लिमिटेड**च्या प्राधिकृत अधिकाऱ्याने (प्रतिभुती धनको) घेतला आहे, ती **जसे आहे तिथे आहे, जसे** आहे जे आहे, जे काही आहे आणि विना आश्रय आधारावर विकली जाईल, जेणेकरून बजाज हौसिंग फायनान्स लिमिटेडला देय असलेले कर्ज, लागू व्याज, शुल्क आणि खर्च

कर्ज खाते तपशील/कर्जदार व ई-लिलावाचे तपशील सह-कर्जदारांचे नाव व पत्ता तपशील **ई-लिलाव दिनांकः २१.०१.२०२६** रोजी स.११.००वा ते दु.१२.००वा कर्ज: ५७७टीएफएच९२६४१८३९ व मालमत्तेचे तपशील दरम्यान ५ मिनिटांच्या अमर्याद विस्तारार म्लॅट क्र.बी-११, २रा मजला सुयोग टिटवाळा कोहौसोलि. इरठे जमा करण्याची अंतिम तारीख केवायीसीसहः दिनांक २०.०१.२०२६ अमोल गोरख धावरे (कर्जदार) ) वाघमारे शिल्पा नंदराम (सह-कर्जदार) -ाहापालिका घर क्र.८४२ आणि रोजी सायं.५.००वा. पर्यंत (भाप्रवे) **रोघांचा पत्ता:** बी ११, सुयोग टिटवाळा कोहौसोलि गालमत्ता क्र. ए०५००५१७९३००, निरीक्षणाची तारीख व वेळ: दिनांक २२.१२.२०२५ ते १८.०१.२०२६ रोजी प्लॉट क्र.०१, टिटवाळा पश्चिम, स.११.००वा ते दु.४.००वा.(भाप्रवे) दरम्यान. गंगोडा रोड, गाव मांडा, टिटवाळा (प.), ता. कल्याण, सांगोडा रोड, गाव मांडा, ता. **राखीव किंमत: स्थावर** कल्याण, जि. ठाणे, महाराष्ट्र– **पन्नास हजार फक्त)** राखीव किंमत: स्थावर मालमत्तेकरिता रू. १६,५०,०००/- (रूपये सोळा लाख एकुण थकबाकी: दिनांक २७.११.२०२५ रोजी देय रू. २६,२१,७४६/ - (रूपये सव्वीस लाख एकवीस ४२१६०५) येथील स्थावर रक्कम जमाः रू.१,६५,०००/ - (रूपये एक लाख पासष्ट हजार फक्त)

सार्वजनिक लिलावाच्या अटी आणि नियम खालीलप्रमाणे आहेत: • जंगम मालमत्ता राखीव किमतीपेक्षा कमी किमतीत विकल्या जाणार नाहीत. • लिलाव विकी ई-लिलाव पोर्टलद्वारे ऑनलाइन असेल. ● ई-लिलाव २१.०१.२०२६ रोजी स.११.०० ते द.१२.००वा. पर्यंत https://bankauctions.in पोर्टलद्वारे होईल आप् प्रत्येकी ५ मिनिटांच्या मर्यादित कालावधीसह असेल. • तपशीलवार अटी आणि शर्तीसाठी कृपया कंपनीची वेबसाइट युआरएल https:

हजार सातशे सेहेचाळीस फक्त) पुढील व्याज आणि | मालमत्तेच्या जागेचे सर्व भाग व | राखीव किंमतीच्या १०%.

### inance.in/auction-notices पहा किंवा कोणत्याही स्पष्टीकरणासाठी कृपया अधिकृत अधिकाऱ्याशी संपर्क साधा. दिनांक: १९.१२.२०२५, ठिकाण: ठाणे प्राधिकृत अधिकारी (नीरज शर्मा) बजाज हौसिंग फायनान्स लिमिटेड

# FINSERV

# बजाज हौसिंग फायनान्स लिमिटेड

कॉपरिट ऑफिस: सेरेब्रम आयटी पार्क बीर बिल्डिंग ५वा मजला, कल्याणी नगर, पुणे, महाराष्ट्र-४११०१४. शारवा कार्यालय: ७वा मजला, सुमेर प्लाझा. युनिट क्र.७०२, संकष्ठ पाडा बेल्फेअर सोसायटी, मरोळ, अंधेरी पुर्व, मुंबई, महाराष्ट्र-४०००५२. प्राधिकृत अधिकाऱ्याचे तपशील: नाव: नीरज शर्मा /

### ईमेलः neeraj.sharma1@bajajfinserv.in मोबा.क्र.:१८१९१४१२०२ व ८६६९१८९०४८ परिशिष्ट ४-ए (नियम ८(६) पहा) स्थावर मालमत्तेच्या विक्रीकरिता जाहिर सूचना

सिक्युरिटायझेशन अँड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फायनान्त्रियल ॲसेट्स अँड एम्फोसेमेंट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट २००२ अंतर्गत स्थावर मा सूचना, सिक्युरिटी इंटरेस्ट (एन्फोर्समेंट) रूल्स, २००२ च्या नियम ८(६) च्या तरतुदीसह बाचली जाते. विसाधारणपणे जनतेला आणि विशेषतः कर्जदारांना आणि जामीनदारांना सचना देण्यात येत आहे की खाली वर्णन केलेली स्थावर मालमत्ता. जी सरक्षित कर्जदाराकडे गहाण ठेवर्ल

आहे/चार्ज केली आहे, ज्याचा वास्तविक ताबा बजाज हौिसंग फायनान्स लिमिटेडच्या प्राधिकृत अधिकाऱ्याने (प्रतिभृती धनको) घेतला आहे, ती जसे आहे तिथे उ आहे जे आहे, जे काही आहे आणि विना आश्रय आधारावर विकली जाईल, जेणेकरून बजाज हौिसंग फायनान्स लिमिटेडला देय असलेले कर्ज, लागू व्याज, शुल्क इत्यादींची वसुली खाली तपशीलवार केली जाईल.				
	कर्ज खाते तपशील/कर्जदार व सह-कर्जदारांचे नाव व पत्ता	स्थावर मालमत्तेचे तपशील	ई-लिलावाचे तपशील	
	कर्जः एच४०५एचएलडी०२५५३४४ व		<b>ई-लिलाव दिनांकः २१.०१.२०२६</b> रोजी स.११.००वा ते दु.१२.००वा	

सह-कर्जदारांचे नाव व पत्ता	तपशील	
कर्ज: एच४०५एचएलडी०२५५३४४ व	मालमत्तेचे तपशील	<b>ई-लिलाव दिनांकः २१.०१.२०२६</b> रोजी स.११.००वा ते दु.१२.००वा
एच४०५एचएलटी०३२९७९९	निवासी फ्लॅट क्र.१०६, बिल्टअप	दरम्यान ५ मिनिटांच्या अमर्याद विस्तारासह
श्री. हरेश एल. दत्ताराय (कर्जदार)	क्षेत्रफळ १०५० चौ.फु. अर्थात ९७.५८	इरठे जमा करण्याची अंतिम तारीख केवायीसीसहः दिनांक २०.०१.२०२६
पत्ता: ब्लॉक क्र.१०६, ए विंग, गजानन साई	चौ.मी., १ला मजला, विंग ए, इमारत	रोजी सायं.५.००वा. पर्यंत (भाप्रवे)
अपार्टमेंट, माहिम रोड, लक्ष्मी नारायण मंदिराजवळ,	क्र.१, श्री गजानन साई अपार्टमेंट,	<b>निरीक्षणाची तारीख व वेळ</b> ः दिनांक २२.१२.२०२५ ते १८.०१.२०२६ रोजी
पालघर, ठाणे, महाराष्ट्र-४०१४०४.	बांधकाम सीटीएस क्र.१४७७, २०६३	स.११.००वा ते दु.४.००वा.(भाप्रवे) दरम्यान.
एकूण थकबाकी: दिनांक ०९.१२.२०२५ रोजी देय	ते २०७२ आणि एस.क्र.१९०ए/१ए	राखीव किंमतः स्थावर मालमत्तेकरिता रू.३१,००,०००/- (रूपये एकतीस
रू.३२,५६,२२४/- (रूपये बत्तीस लाख छपन्न	आणि एस.क्र.१९०/८, गाव पालघर,	लाख फन्त)
हजार दोनशे चोवीस फक्त) पुढील व्याज आणि	तालुका व जिल्हा पालघर येथील	रक्कम जमाः रू.३,१०,०००/- (रूपये तीन लाख दहा हजार फक्त) राखीव
दिनांक ०९.१२.२०२५ रोजी पासून जमा झालेल्या	स्थावर मालमत्तेच्या जागेचे सर्व भाग व	किंमतीच्या १०%.
शुल्कांसह.	खंड.	बोली वाढविणे: रू. २५,000/- (रूपये पंचवीस हजार फक्त) व त्यापटीने.
मार्तज्ञिक लिलाताच्या भरी भागा विराम खाल	क्रियमार्गो आहेतः 🌢 जंगम मालमना गर	वीत किंपतीपेशा क्यी किंपतीत तिकल्या जाणार नाहीत. • लिलात तिकी ई-

लिलाव पोर्टलद्वारे ऑनलाइन असेल. ● ई-लिलाव २१.०१.२०२६ रोजी स.११.०० ते दु.१२.००वा. पर्यंत https://bankauctions.in पोर्टलद्वारे होईल आणि प्रत्येकी ५ मिनिटांच्या मर्यादित कालावधीसह असेल. ● तपशीलवार अटी आणि शर्तीसाठी कृपया कंपनीची वेबसाइट युआरएल https:/

# दिनांक: १९.१२.२०२५, ठिकाण: मुंबई

# पहा किंवा कोणत्याही स्पष्टीकरणासाठी कृपया अधिकृत अधिकाऱ्याशी संपर्क

बोली वाढविणे: रू. २५,000/- (रूपये पंचवीस हजार फक्त) व त्यापटीने

# \* Edelweiss | ECL

Finance Ltd.

नोंदणीकृत कार्यालय: टॉवर ३, विंग बी, कोहिनूर सिटी मॉल, कोहिनूर ताबा सूचना

ईसीएल फायनान्स लिमिटेड परिशिष्ट ४ सिटी, किरोळ रोड, कुर्ला (पश्चिम), मुंबई-४०००७०, महाराष्ट्र

ज्याअर्थी, खालील स्वाक्षरीकर्ता हे सिक्युरीटायझेशन ॲन्ड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फिनान्शियल ॲसेटस् ॲन्ड एनफोर्समेन्ट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट २००२ अंतर्गत **ईसीएल फायनान्स लिमिटेड (ईसीएल)** चे प्राधिकृत अधिकारी आहेत आणि सिक्युरिटी इंटरेस्ट (एनफोर्समेन्ट) रूल्स, २००२ च्या नियम ३ सहवाचिता कलम १३(१२) अन्वये असलेल्या अधिकारा अंतर्गत त्यांनी खाली नमुद केलेले कर्जदार/सह-कर्जदार यांना दिनांक ०४.१०.२०२५ रोजी मागणी सूचना वितरीत केली होती. त्यानुसार सदर सूचनेच्या प्राप्त तारखेपासून ६० दिवसात रक्कम जमा करण्यास कळविल होते. कर्जदार यांनी खाली नमूद केलेली रक्कम भरण्यास असमर्थ ठरले असून कर्जदार/सह-कर्जदार व सर्वसामान्य जनतेस येथे सूचित करण्यात येत आहे की, खालील स्वाक्षरीकर्त्यांनी सदर कायद्याच्या कलम १३(४) सहवाचिता सिक्युरिटी इंटरेस्ट (एनफोर्समेन्ट) रूल्स, २००२ च्या नियम ८ अन्वये त्यांना प्राप्त असलेल्या अधिकाराअंतर्गत खाली नमूद केलेल्या मालमत्तेचा **सांकेतिक ताबा** खाली नमुद केलेल्या तारखेला घेतलेल आहे. कर्जदारांचे लक्षा वेधण्यात येत आहे की, प्रतिभृत मालमत्ता सोडवून घेण्यासाठी उपलब्ध वेळेसंदर्भात कायद्याच्या कलम १३ चे उपकलम् (८) ची तरतूद आहे. विशेषतः कर्जदार व सर्वसामान्य जनतेस येथे सावध करण्यात येते की, सदर मालमत्तेसह कोणताही व्यवहार करू नये आणि सदर मालमत्तेसह व्यवहार केलेला असल्यास त्यांनी **ईसीएल**कडे खाली नमूद रक्कम तसेच पुढील व्याज व खर्च जमा करावे.

कर्जदार/सह-कर्जदाराचे	मागणी सूचना दिनांक प्रतिभूत मालमत्तेचे वर्णन र		ताबा (सांकेतिक)
नाव	व रक्कम		दिनांक
(कर्ज खाते क्र.	२६.०९.२०२५ आणि	प्रतिभुती मालमत्तेची अनुसुची: फ्लॅट क्र.१३०५, १३वा मजला,	१५ डिसेंबर, २०२५
LKOHBES0000095493)	२५.०९.२०२५ रोजी कर्ज खाते	क्षेत्रफळ ४७.६३० चौ.मी. (कार्पेट क्षेत्र) किंवा त्याआसपास, गामी	
ए एच फॅब्रिकेशन ॲण्ड इंजिनियर वर्क	क्र.LKOHBES	विओना म्हणून ज्ञात इमारत/प्रकल्प, जमीन प्लॉट क्र.ए-८, सेक्टर-	
(कर्जदार व अर्जदार)	0000095493 करिता देय	३९ ए, तळोजा (खारघर) १२.५% (पूर्वीची गोठाण विस्तार योजना)	
अब्दुल रेहमान अब्दुल आलीम सय्यद	रकम रु.९१,६५,१८९.९२	योजना, क्षेत्रफळ २८९९.८२ चौ.मी. किंवा त्याच्या आसपासचा भाग	
(सहँ-कर्जदार व सहँ-अर्जदार)	(रुपये एक्याण्णव लाख पासष्ट	असलेल्या जागेचे सर्व भाग व खंड.	
मेहजबीन अनिस देशमुख (सह-	हजार एकशे एकोणनव्वद	टीप: दिनांक २ मे, २०२२ रोजीच्या करारनामात अधिक स्पष्टपणे	
कर्जदार व सह-अर्जदार)	आणि पैसे ब्याण्णव फक्त)	नमूद केले आहे, ज्याचा नोंदणी क्र.पीव्हीएल२-६५५७/२०२२	
		आहे, जो उपनिबंधक पनवेल २ येथे नोंदणीकृत आहे.	
दिनांक: १९.१२.२०२५		सही/- (प्रा	धेकृत अधिकारी)
ठिकाण: मुंबई		ईसीएल फायनान	स लिमिटेडकरिता

### सार्वजनिक सूचना

चारकोप नव निकेतन को हौ सो लि. च्य नदाधिकाऱ्यांकडून सर्वसामान्य जनतेला सूचना देण्या येत आहे की, श्री. समीर चंद्रकांत कदम यांनी खोर्ल क्र.१२, चारकोप नव निकेतन कोहौसोलि., प्लॉट क्र.३०९, सेक्टर ३, चारकोप, कांदिवली पश्चिम, मुंबई: ४०००६७ च्या सदस्यत्वाकरिता अर्ज केला होता. जं श्री. चंद्रशेखर बी. कदम यांच्या हयातीत त्यांच्य मालकीचा होता. श्री. चंद्रशेखर बी. कदम यांच **०६.०१.२०२५** रोजी निधन झाले. वर उल्लेख केलेल्य व्यक्तीने आधीच प्रक्रिया पाळली आहे आणि मुक्तत करारनामा आणि नुकसानभरपाई बंधपत्र बनवृः सोसायटीला सादर केले आहे.

जर कोणत्याही व्यक्तींचे कोणतेही दावे/आक्षेप सतील तर त्यांनी ही सार्वजनिक सूचना प्रकाशित झाल्यापासून **१५ दिवसांच्या** आत खालील स्वाक्षरीकर्त्याशी संपर्क साधावा. जर प्रकाशनाच्य तारखेपासून **१५ दिवसांच्या** आत कोणत्याही दावे, आक्षेप प्राप्त झाले नाहीत तर पुढील कोणतेही दावे, आक्षेप विचारात घेतले जाणार नाहीत आणि सोसायट पंस्थेच्या उपनियमांनसार सदर खोली हस्तांतरित करण्या

ॲड. मृण्मयी चौकिदार

# जाहीर सूचना

जनतेला याद्वारे सूचना देण्यात येते की, श्री. संजय भिकाजी मोरडे यांनी जीआयसी हाऊसिंग फायनान्स लिमिटेड, ठाणे शाखेकडून गृहकर घेतले होते, ज्याच्या विरुद्ध त्यांनी मूळ नोंदणीकुर विक्री करारनामा, नोंदणी क्र.कर्जत-२/३०१६ २०१६, मूळ पावती आणि काही इतर संबंधित मूळ दस्तावेजांसह, समान गहाणखत म्हणून सद् वित्तीय संस्थेकडे जमा केला होता

याद्वारे असे कळविण्यात येते की, जीआयर हाऊसिंग फायनान्स लिमिटेड, ठाणे यांच्या ताब्यात असलेले मूळ नोंदणीकृत विक्री करारनाम पावती आणि इतर संबंधित मूळ दस्तावेज अनवधानाने हरवली/गहाळ झाली आहेत आणि परिश्रमपूर्वक शोध घेतल्यानंतरही, ती सापडली

त्या कर्जाची कर्जदाराने पूर्णपणे परतफेड केर्ल आहे आणि बंद केली आहे. जीआयसी हाऊसिंग फायनान्स लिमिटेड. ठाणे यांनी सदर दस्तावेज कोणत्याही व्यक्ती किंवा संस्थेच्या नावे विकली हस्तांतरित केली, नियुक्त केली किंवा जाणूनबुजून ावहार केला नाही.

सदर विक्री करारनामा किंवा सदर मालमत्तेबाब <u> </u>होणताही दावा, हक्क, मालकी हक्क, हितसंबंध शुल्क किंवा आक्षेप असलेल्या कोणत्याही व्यक्ती किंवा व्यक्तींना किंवा वरील दस्तावेज आढळल्यास त्यांनी या सचना प्रकाशित झाल्यापासून १५ (पंधरा) दिवसांच्या आत लेखी स्वरूपात खालील वाक्षरीकर्त्याला कळवावे, अन्यथा असे गृहीत धरले जाईल की असे कोणतेही दावे किंवा आक्षेप नाहीत आणि त्यानुसार प्रकरण पुढे चालवले जाईल.

ही सूचना जीआयसी हाऊसिंग फायनान्स लिमिटेड, ठाणे यांच्या विकलामार्फत वितरीत करण्यात आली आहे.

**महाजन आणि असोसिएट्स**करित मालक श्रीमती मेघा आर. महाजन वकील आणि नोटरी गर्यालयः ५०३, ५वा मजला, राजहंस इमारत गावदेवी रोड, बस डेपोसमोर, नौपाडा ठाणे (पश्चिम). फोन:४४५०८६७३ मोबा.क्र.:९८९२३४५१०५ **ई.मेल:**adv.mahajan2gmail.cor

# जाहीर नोटीस

सर्व संबंधितांना या नोटीसीद्वारे कळविण्यात येते की श्री. राजेंद्र प्रसाद पांडेय, हे फ्लॅट नंबर ए/ २०२, दुसरा मजला, चंद्रेश सोपारा शॉपिंग सेंटर को-ऑप. हौसिंग सोसायटी लि., लक्ष्मीबेन छेडा मार्ग, सुमारे ४७० चौ.फुट (बिल्ट-अप क्षेत्रफळ) सर्वे नंबर ३६, हिस्सा नंबर २, गाव मौजे सोपारा लासोपारा (पश्चिम), तालुका वसई, जिल्हा पालघर येथील सदर फ्लॅटचे मालक होते. त्यांचे दिनांक १८/१०/२०२४ रोजी निधन झाले आहे. त्यांच्य पश्चात त्यांचे खालील कायदेशीर वारसदार अस्तित्वात आहेत : १) सौ. आरती सुर्यप्रकाश शुक्ला - मुलगी, २) श्री. धीरज राजेंद्र पांडेय ु मुलगा, व ३) श्री. नीरज राजेंद्र पांडेय - मुलगा वरील सर्व वारसदार, मृत सदस्याचे एकमेव क्रायदेशीर वारसदार असून, सोसायटीच्या बाय<sup>.</sup> गॅजप्रमाणे आवश्यक कायदेशीर कागदपत्रे सादर करून सदर फ्लॅटमधील मृत सदस्याचे शेअर व

यांचा मानस आहे सदर फ्लॅटसंदर्भात कोणत्याही व्यक्तीस कोणत्याही प्रकारचा हक्क. दावा. नामाधिकार हितसंबंध, विक्री, गहाण, बक्षीस, भाडेपट्टा परवानाः भागीदारी किंवा अन्य कोणत्याही स्वरूपाच दावा असल्यास, त्यांनी तो लिखित स्वरूपा आवश्यक कागदोपत्री पुराव्यांसह खालील सही करणाऱ्या व्यक्तीकडे, खालील नमृद पत्त्यावर, या नोटीसच्या प्रसिद्धीपासून १४ दिवसाच्या आत सादर । झाल्यासः सदर फ्लॅटवर कोणाचाही कोणत्यार्ह कारचा हक्क अथवा हितसंबंध नाही असे मिजण्यात येईल आणि त्यानंतर कोणताही दाव ग्राह्य धरला जाणार नाही, तसेच, त्यानसार संबंधित सोसायटी पुढील हस्तांतरणाची प्रक्रिया पूर्ण करेल याची कपया नोंट ध्यावी

दिनांक : १९ डिसेंबर २०२५

नुतन प्रकाश पवार, वकील. ९, कल्पना कॉम्प्लेक्स, स्टेशन रोड, पांचाळ नगर नालासोपारा-प, ता.वसई, जि.पालघर ४०१ २०३

सही/

# वकील धर्मेंद्र कमार सिंह जाहीर नोटीस

वसई येथील मा. श्रीमती. एस. एन. ढोलम, सह दिवाणी न्यायाधिश, व. स्तर, वसई यांच्या न्यायालयात प्. ता. ०७/०१/२०२५

चौ.अ. क्र. १९५/२०२५ नि.क्र. ५

1. Mrs. Jacquina Joseph Dsouza Residing at Room No. 308 B Wing Shiv Shakti CHS, Near PMC Bank, Central Park, VTC: Nallasopara (E), Dist. Palghar, Maharashtra-401209 Mob No.7887595072

2. Mrs. Clementine Lobo 2. Mrs. Clementine Lobo Residing at, 75/D, Vakola Village, St. Anthony Street, Near ST: Charles High School, Santacru (East), Mumbal, Maharashtra-400055 Repreented Through her Real Sister And Power of Attorney Holder Mrs.

... Applicants

V/s. None ...Opponent ज्याअर्थी वरील अर्जदार यांनी दिनांक २४/११/२०२५ रोजी Late Mrs. Maggie Martin Fernandes हे दि. १९/११/२०२३ रोजी आणि Late Lewis Martin Fernandes हे दि. ०४/०६/२००६ मयत झाले असुन त्यांच्या मालमत्तेसंबंधी वारस दाखल (हेअरशिप प्रमाणपत्र) मिळणेसाठी या न्यायलया


Jacquina Joseph Dsouza Mob. No.7887595072 ...

**चौकशी अर्ज क्रमांक १९५/२०२५** दाखल केला आहे SCHEDULE OF PROPERTY A Flat bearing Flat No. B-101, First Floor, Building Known as Roza Co-operative Housing Society Ltd., admeasuring 365 sq.ft built up area in survey No.58 H.No. 1/1 (pt), situated at Village Tulinj, Nallasopara (E), Tal-Vasai, Dist.-Palghar, Maharashtra- 401208.

ज्याअर्थी **हेअरशिप सर्टीफिकेट** मिळण्याकरिता य

न्यायालयात **चौ.अर्ज क्रमांक १९५/२०२५** दाखल केलेला आहे. ज्या कोणी इसमास त्यांचे कायदेशीर वारस. हक्क. हितसंबंध किंवा हरकत असेल त्यांनी हया न्यायालयांत दिनांक ०७/०१/२०२६ रोजी सकाळी ११.०० वाजता किंवा ही जाहीर नोटीस प्रसिद्ध झाले पासून एक महिन्याचे आत लेखी हरकत दाखल करावी. सदरह वारस दाखला देण्याबाबत ज कोणत्याही इसमाची हरकत न आल्यास योग्य ते पुरा व कागदपत्रे घेऊन अर्जदार यांना वारस दाखला देण्य येईल हयाची कपया नोंद घेण्यात यावी

आज दि. १२/१२/२०२५ रोजी माझ्या सहिनिशी



# सनराईज इंडस्ट्रीयल ट्रेडर्स लिमिटेड

सीआयएन:एल६७१२०एमएच१९७२पीएलसी०१५८७१ नोंदणीकृत कार्यालय: ५०३, कॉमर्स हाऊस, १४०, नागिनदास मास्टर रोड, फोर्ट, मुंबई–४००००१. वेबसाईट: www.sunriseindustrial.co.in, ई-मेल: sitltd@ymail.com भौतिक शेअर्सच्या हस्तांतरण विनंत्या पुन्हा दाखल करण्यासाठी शेअरहोल्डर्ससाठी विशेष विंडो

तेबीच्या परिपत्रक क्र.सेबी/एचओ/एमआयआरएसडी/एमआयआरएसडी-पीओडी/पी/सीआयआर २०२५/९७ दिनांक २ जुलै, २०२५ नुसार, भौतिक शेअर्सच्या हस्तांतरण विनंत्या पुन्हा दाखल रण्यासाठी ७ जुलै, २०२५ ते जानेवारी ६, २०२६ पर्यंत ६ महिन्यांच्या कालावधीसाठी एक विशेष विंडो खुली आहे. ही सुविधा १ एप्रिल २०१९ पूर्वी दाखल केलेल्या हस्तांतरण करारांसाठी उपलब्ध आहे जी कागदपत्रांमध्ये त्रुटी/प्रक्रिया/किंवा इतर कारणांमुळे नाकारली गेली/परत केली गेली/उपस्थित राहिली नाहीत. या कालावधीत पुन्हा दाखल केलेल्या अशा सर्व सिक्युरिटीज (प्रलंबित प्रकरणांसह) फक्त डीमॅट पद्धतीने जारी केल्या जातील.

३१ मार्च २०२१ ची पूर्वीची अंतिम मुद्दत चुकवलेल्या गुंतवणूकदारांनी आवश्यक कागदपत्रे कंपनीच्या रिजिस्ट्रार आणि केफिन टेक्नॉलॉजीज लिमिटेड, सेलेनियम टॉवर बी प्लॉट क्र.३१ व ३२, फायनान्शियल डिस्ट्रिक्ट, नानकरामगुडा, सेरिलिंगमपल्ली मंडळ, हैदराबाद-५०००३२, दूरध्वनी:१८००३०९४००१, ईमेल: einward riskfintech.com येथील ट्रान्सफर एजंट्सना सादर करू शकतात.

सनराईज इंडस्ट्रीयल ट्रेडर्स लिमिटेडकरिता

पर्णवेळ संचालक

ठिकाण: मुंबई दिनांक: १९ डिसेंबर, २०२५ (डीआयएन: 000७७२४५)

### IN THE PUBLIC TRUSTS REGISTRATION OFFICE GREATER MUMBAI REGION, MUMBAI CHARITY COMMISSIONER OFFICE

1st Floor, Sasmira Building, Sasmira Road, Worli, Mumbai: 400030

PUBLIC NOTICE OF INQUIRY (Section 22 along with Rule 7 & 7A of Maharashtra Public Trust Act 1950 Whereas the Reporting Trustees of the Known as "ABU AYYUB EDUCATIONAL SOCIETY" P.T.R. No. F-22342(GBR) has filed the change report No. ACC/IV/163/2023 in the court of Asst. Charity Commissioner - 2. Delete the name of the following Managing Committee from Schedule

ı	(101 the period from 2016 to 2019)				
I	1.	NAUSHAD ALAM ABDULLAH ANSARI	PRESIDENT		
I	2.	DILSHAD ALAM ABDULLAH ANSARI	GEN. SECRETARY		
I	3.	ZAHEDA BANO ZAMEER AHMED	TREASURER		
I	4.	KHAN MEHRUNNISA HIKMAT ALI	TRUSTEE		
I	5.	ANSARI ANJUM ARA ABDULLAH ANSARI	TRUSTEE		
I	6.	TABASSUM ASHRAF ANSARI	TRUSTEE		
I	7.	ANSARI NADEEM DILSHAD ALAM	TRUSTEE		
ı	Add the name of the following Managing Committee from Schodule				

(for the period from 2019 to 2022)

(	(10) 110 police iron 2010 to 2022)				
1.	NAUSHAD ALAM ABDULLAH ANSARI	PRESIDENT			
2.	DILSHAD ALAM ABDULLAH ANSARI	GEN. SECRETARY			
3.	ZAHEDA BANO ZAMEER AHMED	TREASURER			
4.	KHAN MEHRUNNISA HIKMAT ALI	TRUSTEE			
5.	ANSARI ANJUM ARA ABDULLAH ANSARI	TRUSTEE			
6.	AZIM DILSHAD ALAM ANSARI	TRUSTEE			
7.	ANSARI NADEEM DILSHAD ALAM	TRUSTEE			

The above mentioned change report has been submitted under section 22 of the Maharashtra Public Trust Act 1950 and the Hon'ble Assistant Charity Commissioner III, GMR has allowed the said change report Provisionally on Collinissione: II, Gwin has allowed the said drange report Flowischem, S. 10/10/25. This is to call upon you to submit your objections if any, in the matter before the Ld. Assistant Charity Commissioner -II, Greater Mumbai Region Mumbai at the above address in person or by a pleader on or before 30 days from the date of publication of this notice failing which the change the decided and dispersed of on the own parties. report will be decided and disposed of on its own merits

Given under my hand and seal of the Hon'ble Jt, Charity Commissione Maharashtra State, Mumbai.

This 16th of month of December, 2025.



For Superintendent (J). Public Trusts Registration Office Greater Mumbai Region, Mumbai

### IN THE PUBLIC TRUSTS REGISTRATION OFFICE GREATER MUMBAI REGION, MUMBAI CHARITY COMMISSIONER OFFICE

1st Floor, Sasmira Building, Sasmira Road, Worli, Mumbai: 400030

PUBLIC NOTICE OF INQUIRY

Section 22 along with Rule 7 & 7A of Maharashtra Public Trust Act 1950) Whereas the Reporting Trustees of the Known as "ABU AYYUB EDUCATIONAL SOCIETY" P.T.R. No. F-22342(GBR) has filed the change report No. ACC/II/5580/2023 in the court of Asst. Charity Commissioner - 2. Delete the name of the following Managing Committee from Schedule (for the period from 2019 to 2022)

ı					
	1.	NAUSHAD ALAM ABDULLAH ANSARI	PRESIDENT		
I	2.	DILSHAD ALAM ABDULLAH ANSARI	GEN. SECRETARY		
I	3.	ZAHEDA BANO ZAMEER AHMED	TREASURER		
I	4.	KHAN MEHRUNNISA HIKMAT ALI	TRUSTEE		
	5.	ANSARI ANJUM ARA ABDULLAH ANSARI	TRUSTEE		
	6.	AZIM DILSHAD ALAM ANSARI	TRUSTEE		
	7.	ANSARI NADEEM DILSHAD ALAM	TRUSTEE		
ı	Addition of the fellowing Manager Committee from Oak addition				

Add the name of the following Managing Committee from Schedule (for the period from 2022 to 2025)

`	· ,	
1.	NAUSHAD ALAM ABDULLAH ANSARI	PRESIDENT
2.	DILSHAD ALAM ABDULLAH ANSARI	GEN. SECRETARY
3.	ZAHEDA BANO ZAMEER AHMED	TREASURER
4.	KHAN MEHRUNNISA HIKMAT ALI	TRUSTEE
5.	ANSARI ANJUM ARA ABDULLAH ANSARI	TRUSTEE
6.	AZIM DILSHAD ALAM ANSARI	TRUSTEE
7.	FALAK NAAZ ANSARI	TRUSTEE

The above mentioned change report has been submitted under section 22 of the Maharashtra Public Trust Act 1950 and the Hon'ble Assistant Charity Commissioner -II, GMR has allowed the said change report Provisionally on 10/10/25. This is to call upon you to submit your objections if any, in the matter before the Ld. Assistant Charity Commissioner -II, Greater Mumbai Region Mumbai at the above address in person or by a pleader on or before 30 days from the date of publication of this notice failing which the change report will be decided and disposed of on its own perits. report will be decided and disposed of on its own merits. Given under my hand and seal of the Hon'ble Jt, Charity Commissioner

Maharashtra State, Mumbai. This 16th of month of December, 2025



For Superintendent (J).
Public Trusts Registration Office
Greater Mumbai Region, Mumbai

# जाहीर सूचना

यादारे मचित करण्यात येते की आमच्या अशिलांच्या मचनेनमार आम्ही मदर भूमीचे हक्क शिर्षक व हितमंबंध याची तपासणी करण्यासाठी नेमणूक केली गेली आहे (जसे अधिक तपशीलवार **अनुसूची १** मध्ये नमूद केले आहे), जी आदीयोगी हौसिंग एलएलपी द्वारे विकसित केली जात आहे. ही एक लिमिटेड लायबिलिटी पार्टनरिशप फर्म आहे, जी लिमिटेड लायबिलिटी पार्टनरशिप ॲक्ट, २००८ च्या तरतुर्दीच्या अंतर्गत योग्यरित्या नोंदणीकृत आहे, आणि यामध्ये खालील भागधारक आहेत: (१) वसंत दयाराम खानिया, (२) परेश गोपाळजी डामा उर्फ भानुशाळी, (३) नरेश नामदेव भाने, आणि (४) प्रजेश मदन पाटील, ही माहिती मुख्य एलएलपी करार दिनांक १३.०५.२०२४ च्या पूरक लेखी करारानुसार असून, एलएलपी ओळख क्र.एसीजी-४४६३ दिला आहे (यापुढे याला **विकासक** म्हणून संदर्भित).

सोसायटी/ट्रस्ट/कंपनी/एलएलपी/पार्टनरशिप फर्मसह कोणत्याही व्यक्तीला मूळ मालकीचे दस्तऐवज (येथे अनुसूची खुख मध्ये नमुद केल्याप्रमाणे) आढळतात किंवा ज्याचा जिमनीच्या आणि /किंवा त्याच्या कोणत्याही भागाच्या संदर्भात कोणताही दावा किंवा अधिकार आहे. भार. वारसा. वाटा. विक्री. असाइनमेंट. सामंजस्य करार, विकास अधिकार, दायित्व किंवा वचनबद्धता किंवा मागणी, देवाणघेवाण, विभाजन, गहाणखत, देखभाल, भाडेपट्टा, अंडर-लीज, धारणाधिकार, परवाना, भेटवस्तू, ताबा, भागीदारी, भाडेपट्टा, ट्रस्ट, शुल्क, मृत्युपत्र, तारण, हमी, कर्ज, आगाऊ रक्कम, मनाई, लिस्पेंडेन्स किंवा इतर कोणत्याही जप्तीद्वारे, किंवा कोणत्याही न्यायालय, न्यायाधिकरण किंवा वैधानिक प्राधिकरण किंवा मध्यस्थीद्वारे जारी केलेल्या कोणत्याही डिक्री, आदेश किंवा निवाड्याअंतर्गत, प्रिस्क्रिप्शन किंवा प्री-एम्प्शन किंवा बोजा अधिकार, कोणत्याही प्रकारे किंवा अन्यथा, या सूचनेद्वारे प्रकाशित झाल्यापासून ७ दिवसांच्या आत अधोस्वाक्षरीकर्त्याला त्याच्या/ तिच्या/त्यांच्या वाट्याची किंवा दाव्याची, जर असेल तर, सर्व सहाय्यक कागदपत्रे आणि पुराव्यांसह, अयशस्वी झाल्यास, भविष्यातील व्यवहार / शुल्क निर्मितीची माहिती देणे आवश्यक आहे, संदर जिमनीवर अशा दाव्याचा संदर्भ न घेता केले जाईल आणि सर्व दावे. जर असतील तर, आणि असे सर्व दावे आणि मागण्या सोडून दिलेले, समर्पण केलेले, सोडून दिलेले, सोड्लेले, पूर्णपणे माफ केलेले आणि आमच्या अशिलांवर लागू करण्यायोग्य/बंधनकारक नसलेले आणि/किंवा आमच्या क्लायंटच्या मालकीच्या, हितसंबंधाच्या, हक्कांच्या, हक्कांच्या आणि/किंवा मालकाच्या मालकीच्या मालकीच्या अडथळ्याच्या रूपात मानले जातील आणि ते कोणत्याही पुढील संदर्भाशिवाय स्पष्ट आणि विक्रीयोग्य मानले जातील.

### वर संदर्भित अनुसूची १ (सदर जमिनीचे वर्णन)

ालमत्ता म्हणजे सर्व्हे क्र.५ हिस्सा क्र.५ (५/५) असलेले १,१९० चौ. मीटर क्षेत्रफळ असलेले फ्रीहोल्ड आणि बिगरशेती जिमनीचे तुकडे. पिसावली गाव, तालुका कल्याण आणि ठाणे जिल्हा (वक्त जमीन) आणि आदियोगी हौसिंग एलएलपी (जमीन मालक/विकासक/तारणकर्ता) (विक्री न झालेले युनिट्स) च्या घटकाशी संबंधित न विकलेल्या यनिटस आणि मदन हाईटस (महा रेरा नोंदणी क्र.पीएम१३३०००२५०१३३५) (सदर इमारत/सदर प्रकल्प) म्हणन ज्ञात प्रकल्पात विकासकाला (एफएसआय) जमा होणारे वर्तमान आणि भविष्यातील एफएसआय (अ) सदर प्रकल्पातील विकासक घटकातून विकले गेलेले आणि/किंवा वाटप केलेले युनिट्स आणि (ब) सरकारी अधिकाऱ्यांना हस्तांतरित करायचे असल्यास क्षेत्र - वगळता घटक) वगळून. सदर जमीन, न विकलेली युनिट्स आणि एफएसआय (वगळणारा घटक वगळल्यानंतर) यांना यापुढे एकत्रितपणे सदर प्रतिभूती म्हणून संदर्भित

# वर संदर्भित अनुसूची १ (शिर्षक कागदपत्रांचे वर्णन)

अ.क्र. तपशिल

मूळ विकास करार दिनांक ०३.०५.२००६ रोजी नोंदणी क्र.केएलएन-२/२८५४/२००६ सह (१) सुरेखा विलास दुधाळे आणि (२) तकदीर शंकर भोईर यांनी मेसर्स साईदीप कन्स्ट्रक्शन यांच्या नावे संदर जिमनीच्या संदर्भात अंमलात आणला.

आज दिनांकित १९ डिसेंबर २०२५

दावे आणि आक्षेप खालील पत्त्यावर पाठवता येतील: वकील धीरज जैन - व्यवस्थापकीय भागीदार डी एम असोसिएटस. ३०५, ३रा मजला, ईएमसीए हाऊस, जुना कस्टम हाऊस रोड, २८९,

शहीद भगतसिंग रोड, फोर्ट, मुंबई ४०० ००१

ठिकाण: मुंबई

दिनांक: १८ डिसेंबर, २०२५

श्रीमती राजश्री एम. गणवीर साो. पनवेल येथील ३रे सह. दिवाणी न्यायाधीश, व.स्तर, पनेवल यांचे न्यायालयांत जाहिर नोटीस /समन्स

विशेष दिवाणी मुकदमा नं. २६९/२०१५

निशाणी क्रमांक १५/ड

निलम रोहिदास साकोरे ......वादी मे.साईचिराग इन्फा प्रा.लि. वगैरे .....प्रतिवादी

प्रतिवादी - १ मे. साईचिराग इन्फ्रां प्रोजेक्ट प्रा.लि. कंपनी कायदयान्वये प्रस्थापित झालेली कंपनी

> २ श्री. दयाकिसन रामनिवासी गोयल ३ श्रीमती आशा दयाकिसन गोयल सर्व रा. ऑफिस पत्ताः १३७/१३९, किका स्ट्रीट, तिसरा मजला,गुलालवाडी, मुंबई ४००००४

ज्याअर्थी वादी यांनी नमुद विशेष दिवाणी दावा क्रमांक २६९/२०१५ पनवेल येथील दिवाणी न्यायाधीश वरिष्ठ स्तर, पनवेल यांच्या न्यायालयात दाखल केला असून वादी यांनी प्रतिवादी क. १ व ३ यांच्या कागुदपत्रावरून मिळालेल्या पत्यावर मे न्यायालयाच्या मार्फत समन्स/नोटीस प्रतिवादी समन्स बजावण्यात आला, परंतु कोणताही अहवाल न आल्यामुळे, मे. न्यायालयाने दिनांक १४/११/२०२५ रोजी आदेश पारीत करण्यात आला आहे की, सदर दाव्यामधील प्रतिवादी यांच्या बददल जाहीर नोटीस देण्यात यावी.

मे. न्यायालयाच्या प्राप्त झालेल्या आदेशान्वये आज रोजी जाहीर नोटीस देवून सदर दाव्यातील प्रतिवादी यांस पुढील सुनावणी तारीख दिनांक १४े/०१/२०२६ असून, प्रतिवादी यांना त्यांचे म्हणणे मांडावयाचे असेल अथव या कोणाला या कामी न्यायनिर्णित होउन आदेश होवू नये म्हणुन हरकत् असल्यास त्यांना ही नोटीस प्रसिध्द झोल्यावर दिनोंके१४/०१/२०२६ रोजी योग्य त्या कागदपत्रासह मे. न्यायालयात हरकती स्वतः अथवा योग्य त्या माहितीगार व्यक्तिमार्फत अथवा विधिज्ञ मार्फत दाखल करावे या प्रमाणे मुदतशीर तारखेला हजर ना राहिल्यास वादी यांना त्यांनी दावा मागणी र्केल्याप्रमाणे अनुतोष देण्यात येईल, मुदतीनंतर आलेल्या हरकतीची दखल घेतली जाणार नाही आज दिनांक १०/१२/२०२५ रोजी माझे व न्यायालयाच्या शिक्यानिशी दिली.

सहा. अधिक्षक, दिवाणी न्यायालय, व. स्तर पनवेल

मार्च अशील **श्री. रमापती यादव** यांच्या वतीने सचना देण्यात येत आहे की दिनांक २५ ११ २०२५ रोजीच्या सामंजस् रारानुसार, मूळ मालक **मे. फ्लोराईज डेव्हलपर्स प्रायव्हेट लिमिटेड** यांच्याकडून सर्व खुल्या तुकड्य अंशतः जिमनी खरेदी करत आहेत. मालमत्तेची तपशीलवार माहिती अनुसूचीमध्ये खाली नमूद केली आहे. विक्री स्तांतरण, नियुक्ती, गहाणखत, धारणाधिकार, भाडेपट्टा, ट्रस्ट, भेटवस्तू, शुल्क, सुविधा, ताबा, वारसा, देखभाल किंव भन्यथा कोणत्याही प्रकारे मालमत्तेवर कोणतेही दावे किंवा त्यांचे कोणतेही हितसंबंध असलेल्या सर्व व्यक्तींना, माझ् त्यावर, येथे प्रकाशित झाल्यापासून **१४ दिवसांच्या** आत, लेखी स्वरुपात करणे आवश्यक आहे, अन्यथा सदर व्यवहा अशा दाव्याचा संदर्भ न घेता पूर्ण केला जाईल, जर काही असेल तर तो माफ केला गेला आहे असे मानले जाईल

वरील मालमत्तेचे अनुसुची पुढीलप्रमाणे

जामनाच सर्व भाग व खंडचं तपशाल खालालप्रमाण आहत					
अ.क्र.	सर्व्हे क्र.	क्षेत्र	अ.क्र.	सर्व्हे क्र.	क्षेत्र
٤.	९७/३	93-83-89	28	७३/२	00-58-30
۶.	८९/१५	98-00-00	२५	७५/३/२	00-१५-00
₹.	८५/३	00-08-00	२६	७४/२बी	00-20-60
٧.	८५/१०	00-0१-२७	२७	५१/२ए	00-११-९0
ч.	८९/३०	००-००-८५	२८	८०/२	00-24-30
ξ.	८९/२५	00-04-90	२९	४९/७	00-0६-१0
৬.	११३/३सी	00-99-00	30	१२६/२	00-१५-२0
८.	११३/५/४	00-08-30	38	८३/२ए	00-38-00
۶.	९५/७	00-78-80	32	८३/२सी	00-33-80
१०.	११७/७	00-74-00	33	८३/२डी	00-08-00
११.	४७	00-97-34	38	५८/२	00-67-30
१२.	५६/६	00-28-40	34	५८/३	00-58-30
१३.	५९/६ए	00-88-80	38	८९/३५	00-08-00
१४.	५४/१	00-32-30	<b>३</b> ७	८९/१४	00-07-00
१५.	५७/७	00-06-50	36	८९/१	00-08-60
१६.	५५/३	00-03-00	39	८९/१२	00-20-20
१७.	५५/४	00-24-40	80	९०/१८/१	00-08-60
१८.	५६/५	00-88-60	४१	८६/२बी	00-08-00
१९.	હપ/પ	00-28-40	४२	८६/१/१	00-34-80
₹0.	<i>હ</i> 4/१	00-84-20	83	१२८/२	00-38-80
२१.	৬४/४बी	00-08-80	ΧX	१३०/४बी	00-१७-२0
२२.	७४/३	00-88-80	४५	८०/१	00-28-20
२३.	७५/३/१ए	00-88-50	एकूण हेक्टरमध्ये		०७-८१-६५
			एकूण एकरमध्ये		१९.७७२५ एकर्स
गाव जु	वंद्र, तालुका वसई, र्ा	जेल्हा पालघर,			धन्यवाद

मुंबई आज दिनांकीत १९ डिसेंबर, २०२५

कुमार शारदा चतुर्वेद

कार्यालय: ए/०४, तळमजला, जय बोरिवली गोवर्धन कोहौसोलि टॅनिस्क ज्वेलर्सच्या मागे, एल.टी. रोड, बोरिवली (पश्चिम), मुंबई-४०००९

### एलकेपी सिक्युरिटीज लिमिटेड सीआयएन: एल६७१२०एमएच१९९४पीएलसी०८००३९

नोंदणीकृत कार्यालय: २०३, एब्मॅसी सेंटर, नरीमन पॉईंट, मुंबई-४०००२१. द्रः.:+९१ २२ ४००२४७८५ / ८६, फॅक्स:+९१ २२ २२८७४७८७, वेबसाईट: www.lkpsec.com, ई-मेल: ho\_compliance@lkpsec.com

# टपाल मतदानाची सूचना

याद्वारे सूचना देण्यात येत आहे की, कंपनी कायदा, २०९३ च्या कलम १०८ सह १९० वाचलेले, कंपनी (व्यवस्थापन आणि प्रशासन) नियम, २०१४ च्या नियम २०, २२ (सध्या लागू असलेल्या कोणत्याही गैधानिक सुधारणा किंवा पुर्नअधिनियमासह) च्या तरतुर्दीनुसार, द इन्स्टिट्यूट ऑफ कंपनी सेक्रेटरीज ऑफ इंडिया, सिक्युरिटीज अँड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स अँड डिस्क्लोजर रिकायरमेंट्स) रेग्यलेशन्स. २०१५ आणि इतर लागु कायदे आणि नियमन यांनी जारी केलेल्या सर्वसाधारण सभेवरील सचिवीय मानक, सहकार मंत्रालयाने (एमसीए परिपत्रक) वितरीत सामान्य परिपत्रक क्र.१४) २०२० दिनांक ०८ एप्रिल, २०२०, क्र.१७/२०२० दिनांक १३ एप्रिल, २०२० आणि क्र.२०/२०२० दिनांक ५ मे, २०२० रोजी वितरीत केलेल्या पुढील परिपत्रकांसह आणि या संदर्भात जारी केलेल्या नवीनतम परिपत्रक क्र.०३/२०२५ दिनांक २२ सप्टेंबर, २०२५ रोजी वितरीत केलेल्या खालील बाबींसाठी इलेक्ट्रॉनिक पद्धतीने (रिमोट इव्होटिंग) फक्त रिमोट मतदानाद्वारे पोस्टल बॅलटद्वारे **एलकेपी** सिक्युरिटीज लिमिटेड (कंपनी) च्या सदस्यांकडून मान्यता घेण्याचा प्रस्ताव आहे:

. कंपनीचे स्वतंत्र संचालक म्हणून **श्री. दारा जे. कल्याणीवाला** (डीआयएन क्र.०३३११२००)

. कंपनीचे स्वतंत्र संचालक म्हणून **श्री. विनीत सुचांती** (डीआयएन क्र.००००४०३१) यांची

कंपनीने १८ डिसेंबर, २०२५ रोजी टपाल मतदान सूचना **शुक्रवार, १८ डिसेंबर, २०२५ रोजी** ईमेलद्वारे गठवण्याचे काम पूर्ण केले आहे ज्यांची नावे **शुक्रवार, १८ डिसेंबर, २०२५** (कट-ऑफ तारीख) रोजी तदस्यांच्या नोंदणी/लाभार्थी मालकांच्या यादीत आहेत आणि ज्यांचे ई-मेल पत्ते डिपॉझिटरी सहभागी/ कंपनी/रजिस्टार आणि शेअर टान्सफर एजंटकडे नोंदणीकत आहेत

रमसीए परिपत्रकात नमुद केलेल्या आवश्यकतांनुसार, कंपनी टपाल मतदान सुचना फक्त इलेक्ट्रॉनिक न्वरूपात ईमेलद्वारे पाठवत आहे. त्यानुसार, टपाल मतदान नमुना आणि प्री-पेड बिझनेस रिप्लाय लेफाफ्यासह सूचनेची वास्तविक प्रत या टपाल मतदानाठी सदस्यांना पाठवली जाणार नाही. ही सूचन कंपनीच्या वेबसाइट <u>www.lkpsec.com</u> वर, बीएसई लिमिटेडची वेबसाइट www.bseindia.com वर आणि सीडीएसएलची वेबसाइट www.evotingindia.com वर उपलब्ध आहे भारतीय सिक्युरिटीज अँड एक्सचेंज बोर्ड (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स अँड डिस्क्लोजर रिकायरमेंट्स)

रेप्युलेशन्स, २०१५ च्या नियम ४४ चे पालन करून आणि कंपनीज ॲक्ट, २०१३ च्या कलम ११० आणि कलम १०८ आणि त्याअंतर्गत बनवलेले नियम आणि एमसीए परिपत्रकांच्या तरतदींनसार. कंपनी तिच्या सदस्यांना टपाल मतदान नमना प्रत्यक्षरित्या सादर करण्याऐवजी इलेक्टॉनिक पद्धतीने मतदान करण्यास सक्षम करण्यासाठी फक्त रिमोट इव्होटिंग सुविधा प्रदान करत आहे. कंपनीने तिच्या सदस्यांन<u>ा</u> रिमोट ई-व्होटिंग सुविधा प्रदान करण्याच्या उद्देशाने सेंट्रल डिपॉझिटरी सर्व्हिसेस (इंडिया) लिमिटेड (सीडीएसएल) च्या सेवा नियुक्त केल्या आहेत.

रिमोट ई-व्होटिंग कालावधी **शुक्रवार, १९ डिसेंबर, २०२५ रोजी स.९.००वा.(भाप्रवे)** पासून सुरू होईल आणि **शनिवार, १७ जानेवारी, २०२६ रोजी सायं.५.००वा.(भाप्रवे)** संपेल. रिमोट ई-व्होटिंग प्रक्रियेद्वारे मतदान करू इच्छिणाऱ्या सदस्यांना विनंती आहे की, त्यांनी **शनिवार, १**७ <mark>जानेवारी, २०२६ रोजी सायं.५.००वा</mark>.पर्यंत सीडीएसएलच्या <u>www.evotingindia.com</u> या -व्होटिंग प्लॅटफॉर्मवर त्यांची संमती (FOR) किंवा असहमती (AGAINST) नोंदवावी. ई-व्होटिंगसाठी सविस्तर प्रक्रिया/सूचना सूचनेत समाविष्ट आहेत. त्यानंतर लगेचच रिमोट ई-व्होटिंग ब्लॉक केले जाईल आणि दिलेल्या तारखेनंतर आणि वेळेनंतर कोणतेही ई–व्होटिंग करण्यास परवानगी दिली जाणार नाही. कंपनीच्या सदस्यांना इलेक्ट्रॉनिक पद्धतीने मतदान करण्यासाठी पात्र ठरण्याची अंतिम तारीख **शुक्रवार, १२ डिसेंबर, २०२५** आहे. ज्या व्यक्तीला अंतिम तारीख देण्यात आली आहे त्यांनी ही सूचना केवळ माहितीसाठी घ्यावी.

. -व्होटिंगशी संबंधित कोणत्याही शंका/तक्रारी असल्यास, भागधारक सीडीएसएलचे व्यवस्थापक श्री राकेश दळवी यांच्याशी संपर्क साधू शकतात किंवा <u>www.evotingindia.com</u> वर उपलब्ध असलेल्या सदस्यांसाठी वारंवार विचारले जाणारे प्रश्न (एफएक्यु) आणि ई–व्होटिंग मॅन्युअलचा संदर्भ घेऊ शकतात किंवा 0२२-२३०५८५४२/४३ वर कॉल करू शकतात

मे. <mark>व्ही. आर. असोसिएट्स,</mark> कंपनी सचिव यांना टपाल मतदान घेण्यासाठी आणि रिमोट मतदान प्रक्रियेची निष्पक्ष आणि पारदर्शक पद्धतीने छाननी करण्यासाठी स्क्रूटिनायझर म्हणून नियुक्त केले आहे. प्रस्तावित ठराव, आवश्यक बहमताने मंजूर झाल्यास, **शनिवार, १७ जानेवारी, २०२६ रोजी** रिमोट -व्होटिंगच्या शेवटच्या तारखेला मंजर झाला असे मानले जाईल. पोस्टल बॅलटद्वारे केलेल्या मतदानाचे निकाल स्क्रूटिनायझरच्या अहवालासह कंपनीच्या वेबसाइट <u>www.lkpsec.com</u> वर उपलब्ध करून दिले जातील आणि बीएसई लिमिटेडला कळवले जातील आणि ई–व्होटिंग संपल्यानंतर ४८ तासांच्या आत <u>www.bseindia.com</u> वर उपलब्ध असतील.

ज्या सदस्यांनी त्यांचे ईमेल पत्ते आणि मोबाईल क्रमांक नोंदणीकृत केलेले नाहीत, त्यांनी शेअर्स इलेक्टॉनिक स्वरूपात असल्यास त्यांच्या संबंधित डिपॉझिटरी सहभागीदारांकडे नोंदणी करावी आणि शेअर्स वास्तविक स्वरूपात असल्यास कंपनीच्या आर अँड टी एजंट्सना इलेक्ट्रॉनिक स्वरूपात सूचनेसर वार्षिक अहवालाच्या प्रती मिळविण्यासाठी नोंदणी करावी अशी विनती आहे. वेळेवर संपर्क साधण्यासाठी कृपया तुमचा सर्वात अद्ययावत ईमेल आयडी कंपनी/डीपीज/आरटीएकडे नोंदणीकृत ठेवा.

एलकेपी सिक्युरिटीज लिमिटेडकरिता

सही/ प्रतिक दोशी

अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक डीआयएन:००१३११२२